

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
आयोजित परीक्षांकरिता शाळा/
महाविद्यालये उपलब्ध करून
देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग**

शासन परिपत्रक क्रमांक:मलोआ-१०१२/प्र.क्र. ९५/१२/आठ
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक- ११ मे, २०१२.

संदर्भ- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्र.८६(१)/२०१२/तीन,
दिनांक-२७/४/२०१२

शासन परिपत्रक :

शासन सेवेतील विविध पदांवर सुयोग्य व अर्हताप्राप्त व्यक्तींची निकोप पध्दतीने निवड करण्याकरीता भारतीय संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या मागणीच्या आधारे शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेळोवेळी परीक्षांचे आयोजन केले जाते. भरतीकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शक्यतो सुट्टीच्या दिवशी परीक्षांचे आयोजन केले जाते. उमेदवारांच्या अंदाजित संख्येनुसार जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शाळा/ महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिका-यांना कळविले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाला बहुतांशी शाळा/महाविद्यालयाकडून अजिबात प्रतिसाद दिला जात नाही. वारंवार त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागतो आणि अनेक वेळा त्यांच्याकडून ऐनवेळी शाळा/ महाविद्यालय उपलब्ध करून देण्यास नकार दिला जातो. परिणामी शाळा/महाविद्यालयांच्या असहकाराचा विपरित परिणाम आयोगाच्या परीक्षा आयोजनावर होत असतो.

२. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा ह्या लोकसेवेसाठी आयोजित केल्या जातात. त्यामुळे या परीक्षांच्या आयोजनासाठी जिल्हाधिका-यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून अथवा अन्य अधिनियमातील तरतुदींचा वापर करून त्यांच्या जिल्ह्यातील संबंधीत शाळा/महाविद्यालय परीक्षांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही कृपया करावी.

३. तसेच आयोगाच्या परीक्षांकरिता मागणीनुसार शाळा/महाविद्यालये उपलब्ध करून द्यावीत अन्यथा त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असे निदेश/सुचना शालेय शिक्षण विभाग आणि उच्च

व तंत्र शिक्षण विभाग यांनी संबंधितांना संचालक, शिक्षण/तंत्र शिक्षण /उच्चशिक्षण/व्यवसाय प्रशिक्षण यांच्या मार्फत कृपया द्याव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(श्री. प्र. पाटील)
सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
सर्व जिल्हाधिकारी
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.